



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८७ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.०८ मार्च, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८७ वी बैठक मंगळवार, दि.०८ मार्च, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
३)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निर्मात्रित
४)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. एस. एम. देशपांडे, विभागीय सहसंचालक, (उच्च शिक्षण) सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २३ फेब्रुवारी, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: २३ फेब्रुवारी, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.
ठराव क्र.८ मध्ये, पान नं.११ वर दुसऱ्या ओळीत "विद्यार्थ्यांनी भरावयाच्या" यानंतर "द्वितीय सत्रासाठी" या शब्दांचा समावेश करावा.

[०२] विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठामार्फत चालविण्याबाबत.

(टिपणी : दि.१२/०३/२०१५ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यासाठी आणि त्यासाठी दरवर्षी विद्यापीठ फंडातून मा.कुलगुरुंसाठी रु.१३,५००/-, संवैधानिक अधिकारी, शिक्षक व वर्ग १ अधिकारी यांच्यासाठी रु.९,४००/- आणि वर्ग २, ३ व ४ कर्मचाऱ्यांसाठी रु.७,८००/- इतका वार्षिक हप्ता भरून अनुक्रमे रु.१० लाख, रु.५ लाख आणि रु.३ लाख इतक्या विमा रक्कम मर्यादेपर्यंत वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार २७ मे २०१५ ते २६ मे २०१६ या कालावधीकरिता टाटा ए.आय.जी. जनरल इश्युरन्स कंपनीकडे १७१ कर्मचाऱ्यांच्या विम्याच्या हप्त्याची एकूण रक्कम रु.१२,४७,३१२/- इतकी जमा केलेली आहे.

जवळपास गेल्या वर्षभरात सदर योजनेचा विद्यापीठ सेवकांना किती फायदा झाला? याची माहिती घेतली असता, एकूण १७ कर्मचाऱ्यांना रु.३,६२,९१९/- इतक्या रकमेची प्रतिपूर्ती मिळाली आहे. म्हणजेच जवळपास रु.८.८७ लाख इतकी रक्कम विद्यापीठाने खर्च केली मात्र त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना झाला नाही असे दिसून येते.

भविष्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने विद्यापीठाला भरावयाचा हप्ता वाढणार असून जरी सध्या मंजूर असलेल्या शिक्षक - शिक्षकेतर पदांचा विचार केला तरी जवळपास रु.१६ ते १७ लाख इतकी रक्कम हप्त्याच्या स्वरूपात भरावी लागणार आहे. वरील प्रमाणात मिळालेल्या प्रतिपूर्तीचा विचार केल्यास जवळपास रु.४.८८ लाखाची प्रतिपूर्ती मिळणार आहे. म्हणजेच दरवर्षाला विद्यापीठाची जवळपास रु.१० ते ११ लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च होवूनदेखील त्या मानाने विद्यापीठ सेवकांना या योजनेचा फायदा मिळण्याऐवजी इन्शुरन्स कंपन्यांनाच त्याचा फायदा मिळणार असे दिसून येते.

वरील बाबीचा विचार करून वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठाने जर चालू केली तर कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या योजनेचे फायदे मिळून १०-१२ वर्षांनंतर कदाचित विद्यापीठाला एकही पैसा न गुंतवता कर्मचाऱ्यांना हे फायदे शेवटपर्यंत मिळत राहतील. कारण दरवर्षाला जमा होणाऱ्या साधारणतः रु.१० लाख दहा वर्षांपर्यंत जरी जमा झाले तरी दहा वर्षांनंतर जमा होणाऱ्या रु.१ कोटीच्या व्याजावर देखील ही योजना चालू शकते.

सद्यपरिस्थितीत विद्यापीठाची नियमित अधिकारमंडळे अस्तित्वात नसल्याने केवळ पदसिध्द सदस्यांचा समावेश असलेली व्यवस्थापन परिषद अस्तित्वात आहे. शासनाच्या दि.२५/०८/२०१५ च्या पत्रानुसार, या अधिकारमंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेवू नयेत असे शासनाने कळविले आहे. तथापि, दरवर्षी वर नमूद केल्याप्रमाणे विम्याचा हप्ता भरण्याचा निर्णय हा विद्यापीठाच्या नियमित व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे. आता फक्त ही रक्कम बाहेरच्या कंपनीला देण्याऐवजी विद्यापीठाच्या खात्यावर ठेवून त्यातून ही योजना चालवावी व ज्यावेळेस नियमित व्यवस्थापन परिषद गठीत होईल त्यावेळी त्या व्यवस्थापन परिषदेसमोर हा विषय पुनः सादर करण्यात यावा व विद्यापीठाने ही योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे योग्य राहिल.

ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विद्यापीठास नियमावली करून त्यानुसार ही योजना राबवावी लागेल. मान्य झाल्यास, नियमावली तयार करण्यासाठी सदस्यांचे नामनिर्देशन व्हावे.

वरील विषय मान्यतेस्तव).

ठरावः विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठामार्फत चालविण्याच्या दृष्टीने सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी खालील समिती गठीत करण्यात आली.

- १) डॉ. व्ही. एन. धडके, प्रोफेसर अॅन्ड हेड, मेडिसीन डिपार्टमेंट, डॉ. व्ही. एम. (अध्यक्ष)
मेडिकल कॉलेज, सोलापूर
- २) श्री. जुबीन अमारिया, विमा प्रतिनिधी, सोलापूर (सदस्य)
- ३) डॉ. शिरीष कुमठेकर, ऑनकॉलॉजिस्ट, कुमठेकर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, (सदस्य)
सोलापूर
- ४) अॅड. जे. एम. खैरदी, कायदा अधिकारी, सोलापूर विद्यापीठ (सदस्य)
- ५) डॉ. ए. एच. जगताप, वैद्यकीय अधिकारी, सोलापूर विद्यापीठ (सचिव)

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय:

[३(१)] भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. नरेंद्र बी. मुस्तारे यांची प्राचार्य पदावरील मान्यता काढून घेणेबाबत मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाहीची बाब माहितीस्तव. (दि.०४/०२/२०१६ चे पत्र जोडले आहे)

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील नियमित प्राचार्य डॉ. नरेंद्र बी. मुस्तारे यांची महाविद्यालयातील प्राचार्य पदावरील मान्यता काढून घेण्याबाबत मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये मान्यता दिली आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र मुस्तारे यांनी भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव या महाविद्यालयातील प्राचार्य पदी मान्यता मिळणेबाबत सादर केलेले मा. कुलसचिव विश्वेश्वरैय्या टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी बेळगाव यांचे दि.०२/०९/२०१४ रोजीचे अनुभव प्रमाणपत्रात फेरफार झाली असल्याचे श्री.सतिश राजमाने यांनी निदर्शनास आणले आहे. मा.कुलसचिव, विश्वेश्वरैय्या टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी, बेळगाव यांनी दि.०२/०९/२०१४ रोजीच्या अनुभव प्रमाणपत्रात फेरफार झाली असल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यानुसार या कार्यालयाचे दि.१४/०१/२०१६ व ३०/०१/२०१६ रोजीच्या पत्रान्वये संबंधित संस्थेस व प्राचार्य यांना वारंवार म्हणणे सादर करणेबाबत संधी देण्यात आली आहे. परंतु याबाबत संस्था अथवा प्राचार्य यांनी कोणतेही स्वरूपाचे या फेरफारी संदर्भात म्हणणे सादर केले नाही. यास्तव या कार्यालयाचे पत्र क्र. सोविसो/ मविविमं/ शिमा/ २६(१०) / २०१५-१६/१५७९, दि.०४/०२/२०१६ रोजीच्या पत्रान्वये दि.०४/०२/२०१६ पासून त्यांची प्राचार्य पदावरील मान्यता काढून घेण्यात आली असल्याचे कळविले आहे.

सादरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

उराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[३(२)] सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबतचा दि.०८ जानेवारी, २०१६ चा शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी: सेवानिवृत्त झालेल्या / स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत शासनाने दि.०८ जानेवारी, २०१६ रोजी शासन निर्णय पारीत केलेला आहे.

शासनाने दि.१५/०२/१९९५ च्या शासन निर्णयात अ.क्र. १ ते २४ नुसार सुधारणा केलेली आहे. यापैकी काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१. सदर शासन निर्णयान्वये, प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील विविध विषयासंदर्भात आवश्यक सेवांसाठी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचे विषयनिहाय एमपॅनलमेंट (Empanelment) करावे. उदा.

(क) आस्थापनाविषयक बाबी / सेवाप्रवेश नियम.

(ख) पायाभूत सुविधा निर्मिती.

(ग) नागरी सेवा पुरविणे.

(घ) विशेष गुप्त वार्ता.

(ङ) योजनांचे मूल्यमापन.

प्रशासकीय विभागास आवश्यकतेप्रमाणे इतर विवक्षित सेवा / कामांचा समावेश करता येईल.

२. एमपॅनलमेंट तीन वर्षांच्या कालावधीसाठी करावे व त्याचा वार्षिक आढावा घेण्यात यावा.

३. सेवानिवृत्त शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची विहित कार्यपध्दतीचे पालन करून करार पध्दतीने नेमणूक करताना त्यांना सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या एकूण वेतनातून (मूळ वेतन व महागाई भत्ता धरून) त्यांना आता मिळत असलेले एकूण निवृत्तीवेतन (महागाई भत्ता आणि अंशराशीकृत निवृत्तीवेतनासह) वजा केल्यानंतर होणारी रक्कम त्यांचे मासिक पारिश्रामिक म्हणून निश्चित करण्यात यावे. अशा पारिश्रामिक रक्कमांची कमाल मर्यादा मासिक रु.४०,०००/- (रुपये चाळीस हजार) इतक्या मर्यादेत असावी.

सबब, वरील शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव: सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबतच्या दि.०८ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद